

मराठी / इंग्रजी मजकूराचा अनुवाद
करण्यासाठी भाषा संचालनालयात
भाषा तज्ञांची एक नामिका(पॅनल)
स्थापन करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.

शासन निर्णय क्रमांक :- एलएनजी-२००७/६८१/प्र.क्र.९/०७/२०-ब

दिनांक :- १८ जानेवारी, २००८.

- संदर्भ :-** १) शा.नि.सा.प्र.वि. क्र.एलएनजी- १००१/७११/प्र.क्र.५३/२००१ /२०-ब,
दिनांक - ७ ऑगस्ट, २००१
२) भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य यांचे क्र.मइंअ-२००७/१०२/१२७२/
चौदा, दि.२७/७/२००७ चे पत्र.

शासन निर्णय :-

भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात मराठी
मजकूराचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी खालीलप्रमाणे तज्ञांची एक नामिका
(पॅनल) स्थापन करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

१. श्री.द.जि.कनोजिया,
५-५०, मुक्तीधाम, न्यु पोलीस कॉलनी, माहिम,
मुंबई पिन कोड- ४०० ०१६.
दूरध्वनी क्र. ०२२- २४४५४६२८. भ्रमणध्वनी क्र. ९८६९७३८२००.
२. प्रा.डॉ.दिनकर तु.खाबडे,
प्रबुध्द भारत कॉलनी,
सुतारमळा, कोल्हापूर- ४१६०१०.
भ्रमणध्वनी क्र. ९९६०३५४९७६.
३. प्रा.द.रा.कुलकर्णी,
ए-८, मणिबंध अपार्टमेंट, अजिंक्य नगर जवळ,
सिंहगड रोड, मु.पो.हिंंगणे, खुर्द,
पुणे- पिन कोड-४११ ०५१.
४. प्रा.डॉ.ल.वि.कुलकर्णी,
सी-३३, निर्मल रेसिडेन्सी, लेन नं.१७, डहाणूकर कॉलनी,
कोथरुड, पुणे - ४११ ०२९
दूरध्वनी क्र. ०२०- २५३९६७२९.

५. डॉ.भा.व्यं.गिरिधारी,
"विभा" पर्णश्री सोसायटी,
नाशिक-४२२००५.
दूरध्वनी क्र. ०२५३- ६५२३४०९. भ्रमणध्वनी क्र.९८२३०९२३०९.
६. श्री.दिवाकर गणेश तुसे,
१३, अल्हाद, आगाशे पथ,
दादर, मुंबई - ४०००२८.
भ्रमणध्वनी क्र. ९३२२२६७५४६.
७. डॉ.ए.एम.कात्रे,
प्लॉट क्र. १, पहिला मजला, श्री.औंदुबर गृह निर्माण सोसायटी,
नवशा मारुती मंदिराजवळ, सिंहगड रोड,
पुणे - ४११०३०.
दूरध्वनी क्र. ०२०-२४२५३५४८. भ्रमणध्वनी क्र.९८२२३९२९६८.
८. श्री.मोरेश्वर लक्ष्मण दिवाण
कृतिका, टॉवर क्र. ३, प्लॉट क्र. २४,
आकाश गंगा होसिंग कॉम्प्लेक्स,
सरस्वती विद्यालया समोर,
राबोडी क्र. २ ठाणे (पश्चिम) पिन कोड-४००६०९.
दूरध्वनी क्र. ०२२-३०९५७७७९ / २५३७८२५९.
९. श्री.रमेश मारोतराव उमाठे
८६, रविंद्रनगर, संचयिनि कॉम्प्लेक्स जवळ,(प्रतापनगर)
नागपूर -पिन कोड -४४००२२.
१०. श्री.उध्दवराव पांडुरंगजी वानखेडे
५०२, मेघमधुरा अपार्टमेंट, ३८, शिवाजीनगर, सिमेंट रोड,
नागपूर. पिन कोड -४४००१०.
दुरध्वनी क्र. ९५ ७१२ - २२४८८३८
११. श्री.वि.भा.फणसे,
सुप्रिया ७०९, रोड नं.४, पारसी कॉलनी, दादर,
मुंबई - ४०० ०१४.
दूरध्वनी क्र. ०२२-२४९२६९०६.

१२. श्री.जनार्दन अनंत नाईक- साटम,
ए/४०४, ओमगणेश को.ऑ.हौ. सोसायटी,
चोगले नगर, सावरपाडा, बोरीवली (पूर्व)
मुंबई - ४०० ०६६.
दूरध्वनी क्र.०२२-२८९७१२६५, भ्रमणध्वनी क्र.९८२१४८०६२३.

१३. श्री.व्ही.आर.वझे,
१२०४/११, विवेक, आर.एस.वझे रोड,
डेक्कन जिमखाना, पुणे-४११००४.
दूरध्वनी क्र. ०२०-२५५३९६४५.

२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.एलएनजी - १०९९ / १४३ /
प्र.क्र.८२ / ९९ / २०-ब, दि.३१ मे, २००४ अन्वये नामिकेवर भाषा तज्ञांस
विहित केलेल्या दरानुसार मानधन देण्यात यावे.

३. ज्या मंत्रालयीन विभागांना मराठी मजकूराचा इंग्रजी अनुवाद करून
घ्यावयाचा असेल त्यांनी नामिकेमध्ये नमूद केलेल्या भाषा तज्ञांशी परस्पर संपर्क
साधून त्यांच्याकडून आपल्या विभागाचे अनुवाद विषयक काम करून घेण्याची
व्यवस्था करावी. तसेच अनुवादांच्या कामासाठी होणारा खर्च संबंधित
विभागांनी आपल्या मंजूर अनुदानातून भागविण्याची कार्यवाही करावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर(www.
maharashtra .gov.in) उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा सांकेतांक
क्रमांक २००८०११८११५२०२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

सही/-
(अ.रं.काळखैर)
कार्यासन अधिकारी,
सामान्य प्रशासन विभाग.

प्रती,

१. सर्व मंत्रालयीन विभाग
२. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
३. विभागीय सहाय्यक, भाषा संचालक, नवी मुंबई / पुणे/ नागपूर/ औरंगाबाद,
४. संबंधित मराठी भाषा तज्ञ (भाषा संचालनालयामार्फत)
५. महालेखापाल महाराष्ट्र राज्य, मुंबई,
६. महालेखापाल महाराष्ट्र राज्य, नागपूर,
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
९. वित्त विभाग / व्यय-४/ सेवा-६,
१०. निवड नस्ती २ प्रती,
११. सर्व साधारण नस्तीसाठी.